

दिनांक - 17/02/19

प्रति,
मा. प्राचार्य
विवेकानंद कॉलेज,
कोल्हापूर.

विषय - इंडस्ट्रियल एडिजीटसाठी परवानगी मिळणेबाबत

महोदय,
आपल्या महाविद्यालयामध्ये बी. एडिटीयु फौंड्री
टेक्नॉलॉजी विभागातील प्रथम वर्षे विद्यार्थ्यांची
इंडस्ट्रियल एडिजीट आयोजित करण्याचे योजिले आहे.
सदरची एडिजीट मास Lamina Industries,
Ltd. येथे दिनांक 19/02/19 रोजी होणार आहे.
सदरची एडिजीट शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा
भाग आहे.

तरी कृपया आपली परवानगी मिळावी ही नम्र
विनंती.

कळवि.

आपला विश्वासू

S. Shambhu
(प्रा. संकेत स. वाठारे)
विभागप्रमुख बी. एडिटीयु
फौंड्री टेक्नॉलॉजी विभाग

B. Vee
आभ्यासप्रमाणे
सदस्वी सहल आवश्यक आहे

S. Shambhu
Nodal Officer 17/2/2019
B. Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur



Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha's
VIVEKANAND COLLEGE (AUTONOMOUS), KOLHAPUR

2130, 'E' Tarabai Park, Kolhapur, Dist. Kolhapur-416 003
Affiliated to Shivaji University, Kolhapur (M.S.)

NAAC Reaccredited : "A" (CGPA 3.24) on 19-01-16 (3rd Cycle)
College with Potential for Excellence (Twice)
"Star College" by D.B.T. Govt. of India



Ph. : 0231-2658612, 2658840 Fax : 0231-2658840 Resi. : 0231-2653962 Website : www.vivekanandcollege.org E-mail : info@vivekanandcollege.org

Founder Dr. Bapuji Salunkhe D. Lit.	President Hon. Chandrakant Dada Patil Minister of Revenue, Relief & Rehabilitation, Public works, Govt. of Maharashtra	Chairman Prin. Abhaykumar Salunkhe M.A.	Secretary Prin. Mrs. Shubhangi Gavade M.Sc., B.Ed.	Principal Dr. S. Y. Hongekar M.A., M.Ed., P.G.D.T.E., M.Phil., Ph.D.
--	--	--	---	--

Ref No. VCK/

Date : 19/02/2019

To,
The Managing Director,
Lamina
Foundries Ltd.
Belgaum, Karnataka.

Subject: About Study Visit of Students in your esteemed Organisation.

Respected Sir,

Vivekanand College is NAAC Re-accredited with grade 'A' and is having status of 'College with Potential for Excellence' by UGC. Our college is awarded the grade of 'Star College' by DST-Govt. of India.

We have started three years B.Voc degree course in Foundry Technology. As our course is skill based education oriented. So we are planning to visit different foundry industries to acquire theory base practical knowledge by our students.

Your industry is one of the best foundries which is having foundry related acknowledgeable and advanced processes. We assure that visit in your industry will definitely add practical information about foundry process to our students.

So, we request you to allow our students to visit & observe foundry process work. We will take care that our students will not disturb your foundry work.

Hoping for your positive response.


Thanking you,

Yours faithfully,


Contact :
Prof. Satish B. Gaikwad.

Nodal Officer

B.Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur


(Dr. S. Y. Hongekar)
PRINCIPAL
Vivekanand College
Kolhapur.

48

VIVEKANAND COLLEGE KOLHAPUR
DEPARTMENT OF B. VOC. FOUNDRY TECHNOLOGY
PART-I YEAR-2018-19

Sr. No.	ROLLNO	NAME	Marks
1	2001	ASHISH GAUTAM BHOSALE	Bhosale
2	2002	DIPAK TANAJI BODAKE	Bodake
3	2003	SHUBHAM ANKUSH BUVAGOSAVI	Buvagosavi
4	2004	ATUL BALKRISHNA CHANDANE	Chandane
5	2006	PRITHVIRAJ RANJIT DESAI	Desai
6	2007	KUMAR SHIVAJI JADHAV	-
7	2008	RUSHIKESH SUHAS JADHAV	Jadhav
8	2009	NITIN DNYANDEO KADAM	Kadam
9	2010	SWAPNIL VISHVAS KAMBLE	Kamble
10	2011	PARSHVANATH KUBER KARKE	-
11	2012	ASHOK HINDURAO KHOT	As. khot
12	2013	SHUBHAM TANAJI MANE	Mane
13	2014	KAPIL HRISHIKESH MIRAJKAR	Mirajkar
14	2015	AKASH ARJUN PATIL	Patil
15	2016	KEDAR DHANANJAY SALOKHE	Salokhe
16	2017	PARVEJ SULEMAN SHEKH	Shekh
17	2018	MAHESH SIDDANNA TELGAON	Telgaon
18	2019	SURENDRA DATTATRAY THOMBARE	Thombare

Above mentioned students were present for the industrial tour which was held at "Lamina Foundry Ltd" Belgaum on 19th Feb 2019.


Nodal Officer

B.Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur